

FIRST INFORMATION REPORT

(Under Section 154 Cr.P.C.)

प्रथम खबर अहवाल

(कलम १५४ फौजदारी प्रक्रिया संहिता)

1. District (जिल्हा): ठाणे शहर

P.S.(ठाणे): मानपाडा

FIR No.(प्रथम खबर क्र.): 0713

Year (वर्ष): 2024

Date and Time of FIR (प्र. ख. दिनांक आणि वेळ): 23/05/2024 05:42

2. S.No. (अ.क्र.)	Acts (अधिनियम)	Sections (कलम)
1	भारतीय दंड संहिता १८६०	304-A
2	भारतीय दंड संहिता १८६०	२७९
3	मोटरवाहन अधिनियम, १९८८	184
4	मोटरवाहन अधिनियम, १९८८	134(A)
5	मोटरवाहन अधिनियम, १९८८	134(B)

3. (a) Occurrence of offence (गुन्ह्याची घटना):

1. Day(दिवस): गुरुवार

Date From (दिनांक पासून): 23/05/2024

Time Period पहर 1

Date To (दिनांक पर्यंत): 23/05/2024

(कालावधी):

Time From (वेळेपासून):

00:30 बजे

Time To (वेळेपर्यंत):

00:30 बजे

(b) Information received at P.S. (माहिती मिळालेले पोलीस ठाणे):

Date (दिनांक): 23/05/2024

Time (वेळ): 03:30 बजे

(c) General Diary Reference (रोजनामचा संदर्भ):

Entry No. (नोंद क्र.): 014

Date & Time (दिनांक आणि वेळ): 23/05/2024 05:42 बजे

4. Type of Information (माहितीचा प्रकार): लेखी

5. Place of Occurrence (घटनास्थळ):

1.(a) Direction and distance from P.S.(पोलीस ठाण्यापासून दिशा व अंतर):

दक्षिण, 6 किमी

Beat No. (बिट क्र.):

(b) Address (पत्ता): कल्याण शिळ रोडवर,लोढा प्रिमीयर जवळ,डोंबिवली पुर्व येथे रस्त्याच्या

(c) In case, outside the limit of this Police Station, then

(या पोलीस ठाण्याच्या हद्दीबाहेर असल्यास):

Name of P.S.(पोलीस ठाण्याचे नाव):

District(State) (जिल्हा(राज्य)):

6. Complainant / Informant (तक्रारदार/माहिती देणारा):(a) **Name (नाव):** सुभाश विष्णु म्हस्के(b) **Father's/Husband's Name (वडील / पती चे नाव) :**(c) **Date/Year of Birth (जन्म तारीख/वर्ष):** 1986(d) **Nationality (राष्ट्रीयत्व):** भारत(e) **UID No. (यु.आय.डी. क्र.):**(f) **Passport No. (पारपत्र क्र.):****Date of Issue (दिल्याची तारीख):****Place of Issue (दिल्याचे ठिकाण):**(g) **ID details (Ration Card, Voter ID Card, Passport, UID No., Driving License, PAN) ओळखपत्र विवरण (राशन कार्ड ,मतदाता कार्ड ,पासपोर्ट, यूआईडी सं., ड्राइविंग लाइसेंस, पॅन कार्ड)**

S.No. (अ.क्र.)	ID Type (ओळखपत्राचा प्रकार)	ID Number (ओळखपत्राचा क्रमांक)
1		

(h) Address (पत्ता):

S.No. (अ.क्र.)	Address Type (पत्त्याचा प्रकार)	Address (पत्ता)
1	वर्तमान पत्ता	01,दिनकर शेठ हाईट,विको नाका, गोलवली गांव,डोंबिवली पुर्व ,मानपाडा , ठाणे शहर,महाराष्ट्र,भारत
2	स्थायी पत्ता	01,दिनकर शेठ हाईट,विको नाका, गोलवली गांव,डोंबिवली पुर्व ,मानपाडा , ठाणे शहर,महाराष्ट्र,भारत

(i) Occupation (व्यवसाय):**(j) Phone number (फोन नं.):****Mobile (मोबाइल नं.):** 91-8806315397**7. Details of known/suspected/unknown accused with full particulars (माहीत असलेल्या /संशयीत/अनोळखी आरोपीचा संपूर्ण पत्ता):**

S.No. (अ.क्र.)	Name (नाव)	Alias (उर्फनाव)	Relative's Name (नातेवाईकाचे नाव)	Present Address (वर्तमान पत्ता)
1	अनोळखी 1			

8. Reasons for delay in reporting by the complainant/informant (तक्रारदार/माहिती देणा-याकडून तक्रार करण्यातील विलंबाची कारणे):**9. Particulars of properties of interest (संबंधीत मालमत्तेचा तपशील):**

S.No. (अ.क्र.)	Property Category (मालमत्ता वर्ग)	Property Type (मालमत्ता प्रकार)	Description (वर्णन)	Value(In Rs/-) (मुल्य (रु.
----------------	-----------------------------------	---------------------------------	---------------------	----------------------------

10 Total value of property (In Rs/-)

(चोरीस गेलेल्या मालमत्तेचे एकूण मुल्य (रु. मध्ये)):

11. Inquest Report / U.D. case No., if any

(इन्क्वेस्ट अहवाल/ अकस्मात मृत्यू प्रकरण क्र., जर असल्यास):

S.No. (अ.क्र.)	UIDB Number (यु.आय.डी.बी.क्र.)
-------------------	-----------------------------------

12. First Information contents (प्रथम खबर हकीकत):

जबाब दिनांक 23/05/2024

मी सुभाश विष्णु म्हस्के वय-38 वर्ष, धंदा-मजुरी रा. दिनकर शेठ हाईट रुम नं 001 विको नाका, गोलवली गांव डोंबिवली पूर्व समक्ष पोलीस ठाणे येथे विचारलेवरून लिहून देतो की, मोबा नं 8806315397

मी वरील प्रमाणे असून नमुद पत्त्यावर 15 दिवसांपासून माझे मित्र नामे कुमार, पाटील व कुंभार असे आम्ही चौघे जन राहण्यास व कामास एकाच ठिकाणी असून आम्ही अभिशेक कंट्रक्शन या कंपनीत कामास आहोत, अभिशेक कंट्रक्शन कंपनी ही रोडच्या सुषोभिकरणाचे काम करते, सदर कंपनीत मी सुमारे 20 दिवसांपासून कामास असून त्यातून मिळणारे पगारातून माझे कुटुंबाचा व माझा उदरनिर्वाह चालतो. रवि कुमार वय 30 वर्ष, हा आमचे सोबत अभिशेक कंट्रक्शन या कंपनीत कामास होता व सध्या आमचे काम कल्याण शिळ रोडवर लोढा प्रिमीयर, डोंबिवली पूर्व येथे सुरू होते.

दिनांक 22/05/2024 रोजी रात्री 20.00 वा.पासून मी, राजु कोळी, रवि कुमार व इतर पाच जन असे कल्याण शिळ रोडवर लोढा प्रिमीयर जवळ, डोंबिवली पूर्व या ठिकाणी रस्त्यावर काम करत होतो त्यानंतर दिनांक 23/05/2024 रोजी रात्री 00.30 वा.च्या सुमारास आम्ही रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या डिव्हाडरवर खोद काम करत असतांना आमचे सोबत काम करणारा रवि कुमार हा डिव्हाडरवरून उतरून रस्त्यावर आला असता, तेव्हा कल्याण कडून येणाऱ्या अनोळखी रिक्शा चालकाने रवि यास समोरून धडक मारून गंभीररित्या जखमी केल, त्यानंतर जखमी झालेल्या रवि कुमार यास आम्ही तात्काळ षास्त्रीनगर हॉस्पिटल येथे नेले असता, ड्युटीवरिल डॉक्टरांनी रवि कुमार यास तपासून दाखलपुर्व 01.50 वाजता मयत झाल्याचे घोशीत केले.

तरी दिनांक 23/05/2024 रोजी 00.30 वा.च्या सुमारास कल्याण शिळ रोडवर लोढा प्रिमीयर जवळ, डोंबिवली पूर्व येथे रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या डिव्हाडरवर खोद काम करत असतांना एका अज्ञात रिक्शाचालकाने त्याचे ताब्यातील वाहन बेदरकार पणे व हयगयीने चालवून रवि कुमार यास जोरदार धडक मारून त्याचे मरणास कारणीभूत झाला व कोणतीही वैद्यकीय मदत न देता सदर ठिकाणावरून निघून गेला म्हणून माझी सदर अज्ञात रिक्शावरील चालकाविरुद्ध कायदेशीर तक्रार आहे.

माझा वरील जबाब संगणकावर मराठीत टंकलीखित केला असून तो वाचून पाहीला असता माझे सांगणे प्रमाणे बरोबर आहे.

13. Action taken: Since the above information reveals commission of offence(s) u/s as mentioned at Item No. 2. (केलेली कारवाई: बाब क्र.२ मध्ये नमूद केलेल्या कलमान्वये वरील अहवालावरून अपराध घडल्याचे.)

(1) Registered the case and took up the investigation:

(प्रकरण नोंदविले आणि तपासाचे काम हाती घेतले):

Vijay Trimbak Kadbane(I (Inspector)) / DGPVTKM7203 **or (किंवा)**

(2) Directed (Name of I.O.) (तपास अधिका-याचे नाव):

Rank (पद):

No.(क्र.):

to take up the Investigation (ला तपास करण्याचे अधिकार दिले) or (किंवा)

(3) Refused investigation due to (ज्या कारणामुळे तपास करण्यास नकार दिला):

or (ज्या कारणामुळे तपास करण्यास नकार दिला)

(4) Transferred to P.S.

(गुन्हा दुसरीकडे पाठविला असल्यास त्या पोलीस ठाण्याचे नाव):

District (जिल्हा):

on point of jurisdiction (को क्षेत्राधिकार के कारण हस्तांतरित) .

F.I.R. read over to the complainant / informant, admitted to be correctly recorded and a copy given to the complainant / informant free of cost. (प्रथम खबर तक्रारदाराला/खबरीला वाचून दाखविली, बरोबर नोंदविली असल्याचे त्याने मान्य केले आणि तक्रारदाराला/खबरीला खबरीची प्रत मोफत दिली.)

R.O.A.C.(आर. ओ .ए .सी.)

14 Signature/Thumb impression of the complainant / informant.

(तक्रारदाराची/खबर देणा-याची सही/अंगठा):

15. Date and time of dispatch to the court
(न्यायालयात पाठवल्याची तारीख व वेळ):

Signature of Officer in charge, Police Station

(ठाणे प्रभारी अधिका-याची स्वाक्षरी)

Name (नाव): Vijay Trimbak Kadbane

Rank(पद): I (Inspector)

No.(सं.): DGPVTKM7203

Attachment to item 7 of First Information Report (प्रथम खबरीतील मुद्दा क्र. ७ ला

जोडपत्र): Physical features, deformities and other details of the

(If known / seen)(संशयित/आरोपीचे (माहित असलेल्या/पाहिलेल्या) शारीरिक वैशिष्ट्ये, व्यंग आणि इतर तपशील))

S.No.(अ.क्र.)	Sex (लिंग)	Date/Year of Birth (जन्म तारीक/ वर्ष)	Build (बांधा)	Height (cms.) (उंची(से. मी.))	Complexion (रंग)	Identification Mark (s) (ओळखीच्या खुणा)
1	2	3	4	5	6	7
1						चेचक के दाग: NO
Deformities/ Peculiarities	Teeth (दात)	Hair (केस)	Eyes (डोळे)	Habit(s) (सवयी)	Dress Habit(s) (पोषाखाच्या सवयी)	
8	9	10	11	12	13	
Language /Dialect (भाषा / बोलीभाषा)	Place Of (का स्थान)					Others (इतर)
	Burn Mark (भाजल्याच्या खुणा)	Leucoder ma (कोड)	Mole (तिळ)	Scar (व्रण)	Tattoo (गोदण)	
14	15	16	17	18	19	20

These fields will be entered only if complainant/informant gives any one or more particulars about the suspect/accused.

(जर तक्रारदार/माहिती देणा-याने संशयित/आरोपीविषयी एक किंवा त्यापेक्षा अधिक तपशील दिल्यास फक्त यातील रकान्यांची नोंद घेतली जाईल.)